

# वैनतेय व्हा

[दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला तेव्हा त्या धुमश्रुतीत उगाचच फडफडणारी कबुतरं आणि कडमडणारी माणसं आपण सार्यांनीच पाहिलीं. शांततेचे पोकळ संदेश देणारी कबुतरं आता पुरे झालीं. ह्याचा अर्थ असा नव्हे की भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा. पण पाकिस्तानला त्या शक्यतेची भीती वाटावी असा भारत बलदंड व्हावा आणि भारतातच फोफावणार्या दहशतीची पाळंमुळं मात्र पूर्णपणे उखडली जावी हे मात्र नक्की. सम्राट अशोकाने साठ वर्षे राज्य केलं. या संपूर्ण कारकीर्दीत त्याने कलिंगानंतर एकदाही युध्द केलं नाही. पण दर वर्षी आपल्या सैन्यात भर जरूर घातली. शिवाय तो न्यायनिष्ठुर होता. त्याच्या राज्यात गुन्हेगारांना अत्यंत कडक शिक्षा होत असे. बलाढ्य सैन्य आणि न्यायाची जरब यांच्या ताकदीमुळेच त्याला अहिंसेचा, शांततेचा पर्याय सदैव शक्य झाला. भारताला आज गरज आहे ती आपल्या खरतरनखरांनी खलप्रवृत्तीच्या चिंध्या करण्याची ताकद असलेल्या आणि त्याचवेळी विष्णूचं, विश्वपालकाचं, वाहन असणार्या संयमी वैनतेय गरुडांची.]

मानवतेच्या घरी भुजंग मातला रे!  
जागे व्हा भारतीय, वैनतेय व्हा रे॥

धगधगतां ताजघुमट  
फडफडती तेथ घुमत  
कुचकामी शांतिदूत कबुतरें नको रे।  
जागे व्हा भारतीय, वैनतेय व्हा रे॥१॥

निर्बल नेतृत्व नको  
निष्फल कर्तृत्व नको  
भेदा भेकड भिंती, नरसिंह बना रे।  
जागे व्हा भारतीय, वैनतेय व्हा रे॥२॥

निरपराध अतिथींच्या  
निधड्या अन् नृमणींच्या  
रक्ताची शपथ तुम्हां, रक्तबीज व्हा रे।  
जागे व्हा भारतीय, वैनतेय व्हा रे॥३॥

योजुनिया अग्नि-अस्त्र  
मोडा आतंकसत्र  
सर्पातकयज्ञ करा, जनमेजय व्हा रे।  
जागे व्हा भारतीय, वैनतेय व्हा रे॥४॥

प्रांत, धर्म, नको फूट  
एकलक्षिं एकजूट  
ठेचा आतंकमूळ, वज्रमूठ व्हा रे।  
जागे व्हा भारतीय, वैनतेय व्हा रे॥५॥

धीरजमेरू बनूनी  
खळबळतळ घुसळोनी  
प्राशुनी हलाहल तें नीळकंठ व्हा रे।  
जागे व्हा भारतीय, वैनतेय व्हा रे॥६॥

मुंबापुरि होरपळे  
मैत्री, मांगल्य जळे  
जळत्या जखमांवर त्या अमृतजल व्हा रे।  
जागे व्हा भारतीय, वैनतेय व्हा रे॥७॥

सूडबुद्धि सोडुनियां  
शत्रुबुद्धि जिंकुनियां  
पेरा मानव्यबीज, ब्रह्मपुत्र व्हा रे।  
जागे व्हा भारतीय, वैनतेय व्हा रे॥८॥

सैन्यसिध्द , न्यायप्रबल  
व्हा अशोक, प्रगतिशील  
जगतात अहिंसेचे राज्य नांदवा रे।  
जागे व्हा भारतीय, वैनतेय व्हा रे॥९॥

विश्वाच्या रक्षणार्थ  
सज्ज तुम्ही, नित समर्थ  
दहशतिचा करुन अंत संक्रांत बना रे।  
जागे व्हा भारतीय, वैनतेय व्हा रे॥१०॥

मानवतेच्या घरीं भुजंग मातला रे!  
जागे व्हा भारतीय, वैनतेय व्हा रे॥

-डॉ. उज्ज्वला दळवी  
१६ डिसेंबर २००८

